



7, 32. **भृगु**. P. 1, 16, 10. **दिवारात्रम्** M. 5, 80. **MBh.** 3, 12540. 16, 38. R. 1, 58, 12. **दिवानिशम्** M. 7, 44. 9, 2. N. 13, 37. 20, 28. **RAGH.** 19, 6. **अदिवान्त** bei **Tage** **Ait.** Br. 5, 31. Das adv. als subj. an Stelle des nom. sg.: सर्वमस्मै दिवा भवति **PANĀV.** Br. 5, 8, 9. 11, 1, 11. सकृद्विवा द्वैवास्मै भवति **KĀND.** Up. 3, 11, 3. तणा लवा मुहूर्ताश्च दिवा रात्रिस्तथैव च **MBh.** 2, 454. ततो नाज्ञायत तदा दिवारात्रं तथा दिशः 3, 816. **भृगु**. P. 5, 22, 5.

दिवार्करं (दिव + 1. कर) m. P. 3, 2, 21. 1) der *Tagmacher, die Sonne* **AK.** 1, 1, 2, 29. 3, 4, 18, 107. H. 97. **AV.** 4, 10, 5. **दिवार्करो** ऽति युष्मैस्तमोसि विद्यातारोत् 13, 2, 34. **Siv.** 5, 73. **Arś.** 1, 10. R. 1, 24, 21. 33, 20. 2, 30, 4. **Supr.** 1, 176, 12. **BHART.** 2, 87. **KUMĀRAS.** 1, 12. 5, 48. **PANĀT.** V, 78. Neben **निशाकर** unter den Söhnen des **Garuḍa** **MBh.** 5, 3599. Am Ende eines adj. comp. f. **आ** **MĀRK.** P. 34, 18. — 2) *Krāhe* (vgl. **दिवान्त**) **ÇABDAK.** im **ÇKDR.** — 3) *eine best. Blume* ebend. **Calotropis gigantea** (s. **शर्क**) **ÇKDR.** nach **AK.** 2, 4, 2, 61. — 4) N. pr. eines Fürsten (**दिवार्क** **BUĀG.** P.) **VP.** 463. **LIA.** I, Anh. XIII. verschiedener Männer (**दिवार्कर** und **दिवार्करभट्ट**) **Verz.** d. B. H. No. 864. 871. 874. 976. 1027. **Verz.** d. **Oxf.** H. 113, a. 124, a. No. 462. **COLEBR.** Misc. Ess. I, 202. II, 63. 132. 430. 453.

दिवार्करसुत (दि + सुत) 1) m. *der Sohn der Sonne, der Planet Saturn* **VARĀH.** **BRH.** S. 19, 21. 103, 3. — 2) f. **आ** *die Tochter der Sonne, Bein. des Flusses Jamunā* **VARĀH.** **BRH.** S. 42, (43), 32.

दिवार्कीर्ति (दिव + कीर्ति) m. 1) *ein Kāṇḍāla* **AK.** 2, 10, 20. H. 933. an. 4, 109. **MED.** I. 199. M. 5, 85. — 2) *Barbier* **AK.** 2, 10, 10. H. 923. H. an. **MED.** — 3) *Eule* H. an. — Der **Kāṇḍāla** und der *Barbier* tragen diesen Namen wohl daher, dass sie *nur bei Tage sich sehen lassen dürfen*; vgl. M. 10, 54, 55. Die *Bed. Eule* kann angezweifelt werden.

दिवार्कीर्त्य (दिव + की) 1) adj. *was bei Tage herzusagen, auszusprechen ist*; n. *Bez. bestimmter Recitationen oder Gesänge*: **दिवार्कीर्त्यमदिवार्कीर्त्यतः** सूर्यो ज्योतिर्न तदा ज्योतिरेषाम् **Ait.** Br. 5, 31. ०पृष्ठः सूर्यस्य **LĀTJ.** 10, 3, 15. **साम** **ÇĀNKH.** **ÇR.** 16, 14, 13. **Ind. St.** 3, 228. तद्विवाकीर्त्यानां ब्राह्मणो व्याख्यायते **ÇAT.** Br. 4, 1, 5, 15. तस्य देवा दिवाकीर्त्यैस्तमो ऽपावन्न **PANĀV.** Br. 4, 6. **महो** (पृष्ठ) **ÇĀNKH.** **ÇR.** 11, 13, 1. 14, 4, 6. *mit einer bei Tage (nach Sonnenuntergang) stattfindenden Recitation u. s. w. versehen*: **शर्क**: **Ait.** Br. 4, 18. **Schol.** zu **KĀTJ.** **ÇR.** 13, 2, 20. **PANĀV.** Br. 23, 16. **SHARV.** Br. 3, 12. **KĀTJ.** 30, 5. — 2) m. *ein Kāṇḍāla* (vgl. **दिवार्कीर्ति**): **अन्नःशवे ग्रामे ऽत्तद्विवाकीर्त्ये** (अनट्यायः) **PLA.** **GRHJ.** 2, 11.

दिवार (दिव + चर) adj. *bei Tage herumwandelnd*: **भूतानि** M. 3, 90. von Thieren **VARĀH.** **BRH.** S. 83, 24.

दिवारिन् (दिव + चारि) adj. *dass.*: **भूतानि** **ĀÇV.** **GRHJ.** 1, 2.

दिवान्त (दिव + अन्त) 1) adj. *bei Tage sich umhertreibend*. — 2) m. *Krāhe* **ÇABDĀRTHAKALPATARU** im **ÇKDR.**

दिवान्त und **दिवान्त** (von **दिव**) adj. f. **ई** *diurnus* P. 4, 3, 23. **शशिन** इव **दिवान्तस्य** लेखा **KUMĀRAS.** 4, 46. **पङ्कजानां दिवातनीम्** । **कान्तिम्** **BHART.** 5, 65.

दिवान्त (wie eben) adj. *dass.*: **नक्तं यः सुदर्शितरो दिवातरात्** **RV.** 1, 127, 5.

दिवान्ध (दिव + अन्ध) 1) adj. *bei Tage blind*: **दिवान्धा**: (braucht nicht als comp. gefasst zu werden) **प्राणिनः** केचिद्ब्राह्मणान्धास्तथापरे । **केचि-**

दिव तथा रात्रौ **प्राणिनस्तुल्यदृश्यः** ॥ **ÇKDR.** (इति चाडी). von der *Eule* **PANĀT.** 167, 21. — 2) m. *Eule* **TRIK.** 2, 5, 14. H. 1324. **Hār.** 185. **PANĀT.** 158, 22. 193, 8. — 3) f. **आ** *ein best. Vogel* (**वल्गुला**) **RĀGĀN.** im **ÇKDR.** **दिवान्धकी** f. *Moschusratte* **ÇKDR.** nach einem **Pur.** Man hätte **दिवान्धिका** erwartet.

दिवापुष्ट (दिव + पुष्ट) m. *die Sonne (am Tage in vollem Glanze erscheinend)* H. ç. 7.

दिवप्रदीप (दिव + प्र०) m. *eine Lampe am hellen Tage*, bildl. von einem Menschen der verdunkelt dasteht, **HAUGHT.**

दिवामीत (दिव + भीत) 1) adj. *bei Tage furchtsam*. — 2) m. a) *Eule* **TRIK.** 2, 5, 14. 3, 3, 159. H. an. 4, 109. **MED.** I. 199. **KUMĀRAS.** 1, 12. — 2) *Dieb* **TRIK.** 3, 3, 159. H. an. **MED.** — 3) *jede am Tage sich schliessende Blume* (wie **कुमुद** u. s. w.) **TRIK.** H. an. **MED.**

दिवामीति (दिव + भीति) m. *Eule* **ÇABDAR.** im **ÇKDR.**

दिवामूत (दिव + मूत) adj. *hell wie der Tag geworden, — seiend*: **रात्रि** **PAT.** zu P. 7, 4, 32 (**UśōVAL.** zu **UNĀDIS.** 4, 174). (**गिरिः**) **गुहानिर्करदेशेषु दिवामूतो वभूव ह** **MBh.** 14, 1757.

दिवामणि (दिव + मणि) m. *das Juwel des Tages, die Sonne* **ÇABDAR.** im **ÇKDR.**

दिवामध्य (दिव + म०) n. *Mittagszeit* H. 139.

दिवामन्य (दिव + मन्य) adj. f. **आ** *sich für den Tag haltend*: **रात्रि** P. 6, 3, 66, **Sch.**

दिवामैथुनिन् (दिव + मैथुन) adj. *bei Tage den Beischlaf verübend* **MĀRK.** P. 14, 74.

दिवार्क (दिव oder दिवा + शर्क) m. N. pr. eines Fürsten (**दिवार्कर** **VP.**) **BUĀG.** P. 9, 12, 10.

दिवामु adj. nur in einem Refrain von **Indra** (voc.); viell. *am Tage* (**दिव**) *herrlich* (वसु): **दिवो ऋमुष्य शासतो दिवं यय दिवावसो** **RV.** 8, 34, 1.

दिवशय (दिव + शय) adj. *am Tage schlafend* **RAGH.** 19, 34. Davon **दिवशयता** f. *das Schlafen bei Tage* **RĀGĀ-TAR.** 5, 252.

दिवान्तर (दिव + सं०) adj. = **दिवार** **VARĀH.** **BRH.** S. 87, 1.

दिवान्त्वन (दिव + स्व०) n. *das Schlafen bei Tage* **Supr.** 1, 330, 8.

दिवान्त्वन (दिव + स्वप्न) m. *Schlaf bei Tage* (der für schädlich gilt und untersagt wird) M. 7, 47. **MBh.** 14, 465. **Supr.** 1, 130, ç. 253, 12. 316, 3. 330, 9.

1. **दिवान्त्वाप** (दिव + स्वाप) m. *dass.*: **सर्वेषु दिवान्त्वापः प्रतिषिद्धो ऽन्यत्र** **ग्रोष्मात्** **Supr.** 1, 330, 5.

2. **दिवान्त्वाप** (wie eben) 1) adj. *am Tage schlafend*. — 2) f. **आ** *ein best. Vogel* (**वल्गुला**) **RĀGĀN.** im **ÇKDR.**

दिवि m. = **विकीदिवि** *der blaue Holzhäher* **ÇABDAR.** im **ÇKDR.**

दिवित्तय (दिवि, loc. von 3. **दिव्**, + त्तय) adj. *im Himmel wohnend*: **भगवान्** **VĀJU-P.** in **Verz.** d. **Oxf.** H. 48, b, 13.

दिविर्नित् (दिवि loc. + नित्) adj. *am oder im Himmel wohnend*: **सूर्यो मासा विचरन्ता दिविर्नितो** **RV.** 10, 92, 12. **नम** **आदित्येभ्यश्च विश्वेभ्यश्च देवेभ्यो दिविर्नितो लोकादिन्द्राः** **KĀND.** Up. 2, 24, 14.

दिविगत (दिवि loc. + गत) adj. *im Himmel befindlich, seiend*: **सहितो तत्र रंस्यावो यथा दिविगता** तथा **HARIV.** 5180. 3882.

दिविचर (दिवि loc. + चर) adj. *am Himmel wandelnd*: **शर्क** **AV.** 19, 9, 7.